

१) पाचीन विस्मविज्ञालयो

प्रस्तावना

इसवी सन पूर्व पाचव्या-सहाव्या शतकामध्ये तथागत बुद्धाचा आणि बौद्ध धम्माचा उदय झाला. बुद्धाच्या आधी जम्बुदीपामध्ये गुरुकुल शिक्षण पद्धती होती. त्यात फक्त उच्च वर्णाच्या आणि जातीच्या लोकांनाच शिक्षणाचा अधिकार होता. बुद्ध काळामध्ये तक्षशिला विश्वविद्यालयाचा उल्लेख पालि तिपिटक साहित्यामध्ये आढळून येतो. त्यानंतर बुद्ध धम्माच्या विकासानंतर सार्वजनिक शिक्षणाची संकल्पना पुढे आली. इसवी सनाच्या दुसऱ्या-तिसऱ्या शतकापासून भारतामध्ये अनेक बौद्ध विद्यापीठांची निर्मिती झाली. या विद्यापीठांमध्ये कला, भाषा, शास्त्र, आयुर्वेद, व्याकरण, रसायन, वास्तुकला, शिल्पकला, मूर्तीकला, धातुशास्त्र, ज्योतिष, गणित, ज्ञान, विज्ञान इत्यादी विषयांचे अध्ययन-अध्यापन केले जात होते. सर्वांना मोफत शिक्षण दिले जात होते. त्यावेळी पालि भाषा नागरी संस्कृती कालीन लोकांची व्यावहारिक भाषा होती. जी भाषा नितीमत्तेचे रक्षण करते, पालन करते ती पालि.

प्राचीन काळातील विद्यापीठे व शिक्षणप्रणाली नितीमत्तेवर आधारित असल्यामुळे जगाच्या कानाकोपन्यातून शिक्षण घेण्याकरिता आशिया खंडातूनच नव्हे तर विश्वातील पाच खंडातील विद्यार्थी शिक्षण घेण्याकरिता येत असत. त्या काळी जम्बदीपामध्ये २३ विद्यापीठे अस्तित्वात होती. त्यापैकी सहा विद्यापीठांची संक्षिप्त माहिती खालील प्रमाणे आहे.

“राष्ट्राने नेहमी चढती श्रेणी गाठत जाऊन सर्व व्यक्ती व सामुदायिक क्षेत्रात यश संपादन करून वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद व संशोधक वृत्ती विकसित करण्यासाठी शिक्षणाची सोय करणे.” हा या पाठ्यघटकातून बोध घेता येतो.

खिद्धुपुब्बं दस सतकेन जम्बुद्विपेहि विस्सविज्ञालयो
होति। तेन खो पन समयेन धम्मनितीमतेन निस्सयति
सङ्गणिकेन सत्ताहि अहोसि। इदम्पि जनपदेहि जम्बुद्विपेन
समयं सिक्खा च जाण च विज्ञाणो पमुखो ठाणं अहोसि।
तस्या जम्बुद्विपेन कितिसद्वो वेभवसम्पन्नो जनपदे हि
विस्सस गारवेन अहोसि। तं समयेन पालि भासा बहु जनस्स
वोहारिको भासा अहोसि। सब्बे जनपदेहि पालेति वा
रक्खति, विनयेन ‘ति पाली’ ति। विज्ञा विनयेन सोभति।
तं समयेन भासेस्स लिपीयं काले धम्मलिपी बुच्चति।
इदंपि लोकेहि तस्स भासास्स जनभासा, लोकभासा च
रट्टियं भासा च वदेहि पालि भासा पचलितो ति। निस्साय
विस्सस आजिवकेन आगच्छति अज्ञातं अज्ञायति
सिक्खापदं पञ्च खन्धको ही संसोधको आगतं ति इत्वरेहि
विस्सविज्ञालयो अस्सोसि, तस्मिं सब्बे विस्सविज्ञालयेसु
आणेहि सम्पादेथ।

एको) तक्षसिला विस्मविजालयो

जम्बुदिपेन सब्बेन पाचीन विस्सविज्ञालयो
तक्षसिला अहोसि। यं विस्सविज्ञालयो कालेन खिद्धुपूळं
एको सहस्रो त ततो खिद्धुं चतु सतकं ति। इध
विस्सविज्ञालयो आंभिरञ्जोस्स पुत्तो तक्खक नागरञ्जोस्स
ठापेतित्वा। तक्षसिला जनपेदहि नामोसि विस्सविज्ञालयो
तक्षसिला अहोसि। द्वासत्ति विसयं अज्ञायति। तक्षसिलेहि
विस्सविज्ञालयेन अनुतरं सिक्खा मृत्तेहि सब्ब लोकेस्मि।



तस्स विस्सविज्ञालयो सिकखापदे साहिच्च, कलेन च
विज्ञाणो गच्छन्ति।

द्वे) नालन्दा विस्मविजालयो

खिदृपुब्बं सतसतकं तं ततोखिदृ बारस सहस्सो
कालेन यथापरं विस्सस पाचिन विस्सविज्ञालयो नामे
हि कित्तिसद्वो अहोसि। तं विस्सविज्ञालयस्स ठापेति
खिदृपुब्बेहि सतसतकेन वस्सोसि रञ्जो सकारादिच्छो हस्से
हि ठापेत्वा ति।



नालन्दा विस्विज्ञालयेन सत्त उच्चतम भुतला
वसति। विहारेन संधाराम अहोसि। ततो आचरियेन च
आजिवको मुत्तं चतु भुतालेन वसतिगेहं वसेति। दस
सहस्रेन आजिवको निवासेति च एको पञ्च सतकं
आचरियो निवासित्वा अहोसि। एको सहस्रो अज्ञापको
तिसो विसयं अज्ञायति अज्ञापनति। एव पञ्चसतकं
अज्ञापको विसति विसयं अज्ञायति' ति। तेन खो पन
समयेन विस्विज्ञालयस्स कुलपति महाथेरो सीतभद्रं
अहोसि। चतुसट्ठी कलेन, च अद्वृदस विज्ञा अज्ञायनं
अज्ञायितं मूर्तेहि अज्ञातं खन्धको अहोसि।

ततिय) विक्षमसिला विस्मविजालयो

पालवंसीय रञ्जो धम्मपालेन नालन्देहि अन्तरेन
विक्कमसिला विस्सविज्ञालयस्स ततो खिटुं नवसतकेन
ठापेति। विक्कमसिला विस्सविज्ञालयेन द्वेसतंविसद्धि
गव्येहि ति। तं विस्सविज्ञालयेन पम्खोस्स सभापति



सम्बोधति। सभापति च द्वारपालो उक्कीनतो रञ्जोस्स
पतिपाति अहोसि। विस्विज्ञालयेन पवेसतो द्वारपालेन
करोन्ति। तेसं समयेन सहौ द्वारपालो अहोसि।


चतु) ओदन्तपूरी (उदन्तपूरी) विस्सविजालयो

पाल कुलगोतेहि सन्थापको महारञ्जो गोपालं नालन्दा पदेसो नालन्दा विस्सविज्ञालयो परं अन्तरेन बिहारसरीफ निगमो सन्तिके ओदन्तपुरी विस्सविज्ञालयस्स बारस सतकेन पतिठापेति। महापण्डितो भिक्खु पभाकर तं विस्सविज्ञालयस्स कलपति अहोसि।



पञ्च) वल्लभि विस्मविजालयो

ततो खिंडु पञ्चसत कतं बारस्स सतकं इधं
 विस्सविज्ञालयो हिनयान पन्थियस्स महतम केन्द्र
 नामेहि विकसितं ति। गुत्त कुलगोत्तेन सेनीयं सेनापती
 भद्रारकस्स मेत्तक रज्जो वंसीय राजधानी वल्लभी गुजराथ
 जनपदेहि एतरहि विस्स विज्ञालयो पतिङ्गुपेति। वल्लभी
 विस्सविज्ञालयेन आचरियो बुधपालीत एस्स कुलपति
 अहोसि ।



छट्ट) जगदल विस्मविजालयो

ततो खिदु एक सहस्सो सतसति तं एको सहस्सो
एकसतकं विसति यथापरं पाचिन बंगालो अन्तरेन बद्धजाणस्स

पमुख पच्छिमो महतम केन्द्र जगदल विस्सविज्ञालयस्स नामे हि कित्तिसद्वो ति। तं विस्सविज्ञालयस्स पतिठापेति पालवंस कुलेहि रञ्जो रामपाल इमेहि खिटु ततो एक सहस्रो सतसतति मे ठापेति। आचरिय मोक्षकागुत्त एस्स विस्सविज्ञालयस्स कुलपति अहोसि।

(संदर्भ-संकलित)



शब्दार्थ

खिटुपुब्बं- इसवी सनापूर्वी, ख्रिस्तपूर्व

निस्सयति (वि.)- आधारित

कित्तिसद्वो (वि.)- किर्तीमान, वैभवसंपन्न

वुच्चति (क्रि.)- सांगतो, बोलतो, म्हणतो

आगतं (वि.)- येणे

निगम (पु.)- शहर

मुत्तेहि (वि.)- मोफत, विनामूल्य

बहुस्मुतो (वि.)- पंडीत, महापंडीत

भुतल (पु.)- मजले

वेतनिक- शुल्क, फंड

ठापेति (वि.) - स्थापन करणे

महळ (पु.)- महान

सन्थापको (वि.)- संस्थापक

अस्ससारेन (क्रि.)- आश्वासन देणे

एतराहि (वि.)- आता

निब्बति (वि.)- निर्माण करणे

सङ्गनिका (वि.)- समाज, जनता

गारवेन गोरवान्वित- प्रसिद्धी

निस्साय (वि.)- त्यामुळे

ततो खिटु - इसवी सनामध्ये

ठापेतिवा (पूर्व.वि.)- स्थापन करून

अनुतरं- सर्वोत्तम

साहिच्च- साहित्य

भगोति (क्रि.)- नष्ट करणे, नाश करणे

विसय (वि.)- विषय

अज्ञायति (वि.)- शिक्षण घेणे

भता हि भतकेन (क्रि) भोजनाकरिता

पयोजन (क्रि.)- प्रयोजन, व्यवस्था

पवेसन्ते- प्रवेश घेणे

गननं (वि.) गिनती करणे, मोजणे

पतिट्टापेत्वा (पूर्व.कृ.) प्रस्थापित करून

पन्थियस्स- पंथीयांना

मितक- मित्र




स्वाध्याय

१. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

- १) तक्षशीला विद्यापीठाची शिक्षण पद्धती स्पष्ट करा ?
- २) नालंदा विद्यापीठाची थोडक्यात माहिती लिहा ?
- ३) विक्रमशीला विद्यापीठाची थोडक्यात माहिती लिहा
- ४) ओदन्तपुरी विद्यापीठाची थोडक्यात माहिती लिहा ?
- ५) वल्लभी विद्यापीठाची थोडक्यात माहिती लिहा ?
- ६) जगद्वल विद्यापीठाची थोडक्यात माहिती लिहा ?

२. योग्य जोड्या लावा.

- | | |
|------------------------------|---------------------|
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| १) तक्षसिला विस्सविज्ञालयो | अ) मेत्तकरञ्जो |
| २) नालन्दा विस्सविज्ञालयो | ब) धम्मपालरञ्जो |
| ३) विक्रमसिला विस्सविज्ञालयो | क) आंभिपुतो तक्खक |
| ४) वल्लभि विस्सविज्ञालयो | ड) रामपाल रञ्जो |
| ५) जगद्वल विस्सविज्ञालयो | इ) सकारादिच्चो हस्स |
| | ई) गोपालं रञ्जो |



३. जाळरेखाचित्र पूर्ण करा.

पाचीन विस्सविज्ञालयानि नाम किं अतिथि

वल्लभि

४. तत्का पूर्ण करा.

अ)

अ.क्र.	विस्सविज्ञालय	रञ्जोस्स नाम
१	नालन्दा	
२	तक्षसिला	
३	विक्रमसिला	
४	उदन्तपुरी	
५	बल्लभि	

ब)

अ. क्र.	रञ्जोस्स नामो	विस्सविज्ञालयस्स निम्मिति
१	आंभिरञ्जोपुत्तो तक्खक	
२	सकारादिच्छो रञ्जो	
३	धम्मपालरञ्जो	
४	गोपालं रञ्जो	ओदन्तपुरी
५	रामपाल रञ्जो	
६	मेत्तकरञ्जो	



अठरा विद्या(अट्टादस विज्ञा)

१. अङ्गविज्ञा = शारीरिक व्यायाम विषयक विद्या
 २. वत्थुविज्ञा = भूमिस्पर्श व्यायाम विषयक विद्या
 ३. रथतविज्ञा = शासनविषयक (सत्ता मिळवण्याविषयक विद्या)
 ४. सिवविज्ञा = सुरक्षा विषयक विद्या
 ५. भूतविज्ञा = भौतिक परिस्थितीविषयक ज्ञान
 ६. भूरिविज्ञा = भूगर्भविषयक ज्ञान
 ७. अहिविज्ञा = सर्प विषयक विद्या.
 ८. विसविज्ञा = विष, जहर विषयक ज्ञान
 ९. विच्छिक विज्ञा = मनातील इच्छाविषयक मनोविज्ञान
 १०. मूसिकविज्ञा = उंदिरविषयक ज्ञान
 ११. सकुणविज्ञा = पक्ष्याबद्दलचे ज्ञान
 १२. वायसविज्ञा = कावळ्याविषयक ज्ञान
 १३. तिरच्छानविज्ञा = जनावरे पशुविषयक ज्ञान
 १४. मिच्छाजीवाविज्ञा= चुकीच्या अर्थाच्या शब्दाचे मूल्यापन विषयक ज्ञान
 १५. अस्स विज्ञा = अश्वारोहण विषयक ज्ञान
 १६. नागआरोहण (हथिआरोहण) विज्ञा = हत्तीस्वारी विषयक ज्ञान
 १७. धनुग्रहण विज्ञा = मूक, सांकेतिक खुणा विषयक ज्ञान
 १८. चेलकविज्ञा = युद्धकलेविषयक विद्या.
- (संदर्भ- दीघनिकाय, सामञ्चफलसुत्त, महासील)

सप्राट अशोकाचे बौद्ध अध्ययनास योगदान :

सप्राट अशोकाने आपल्या कारकीर्दीत अनेक स्तूप व विहार बांधल्याचा उल्लेख संस्कृतमधील अशोकावदान व दिव्यावदान तसेच पालीमधील दीपवंस व महावंस या ग्रंथांमध्ये आढळतो. हे विहार भिक्षु व भिक्षुणींच्या अध्ययनाची केंद्रे बनली. मिलिन्दपज्ज हा ग्रंथामध्ये भन्ते नागसेन यांनी पाटलिपुत्रातील सप्राट अशोकाने स्वतः बांधलेल्या अशोकाराम विहारामध्ये अभिधम्माचे अध्ययन केल्याचा उल्लेख सापडतो.

सप्राट अशोकाने आपल्या भाबू शिलालेखात भिक्षु व भिक्षुणींना सात सुत्तांचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला आहे. ती अशी:

विनयसमुक्से = धम्मचक्रपवरतनसुत्त,
अलियवसानि = अरियवंसा (अंगुत्तरनिकाय चतुष्कनिपात),
अनामतभयानि = अनागतभयानि (अंगुत्तरनिकाय पञ्चकनिपात),
मुनिगाथा = मुनिसुत्त (सुत्तनिपात),
मोनेयसुते = नाळकसुत्त (सुत्तनिपात),
उपतिसपसिने = सारिपुत्तसुत्त (सुत्तनिपात),
लाघुलोवाद = राहुलोवाद (मज्जिमनिकाय, सुत्त क्र. ६१) (धर्मानंद कोसंबी, भगवान बुद्ध, १९८९, पृ. ७).

यावरून सप्राट अशोकाचे बुद्धांच्या उपदेशाविषयीचे ज्ञान आणि त्याला असणारी भिक्षु-भिक्षुणींच्या शिक्षणाची काळजी दिसून येते.

चतुसदृ कलायो (चौसष्ठ कला) ६४ कला

१. हस्थियुद्ध = हत्तीवर सवारी, माहूतविषयक युद्धकला.
२. अस्सयुद्ध = घोड्यावरून युद्ध करण्याची कला.
३. मदिसयुद्ध = शारीरिक मालिश करण्याविषयीची कला.
४. उसभयुद्ध = बैलांची झुंज, युद्ध विषयक कला.
५. अजयुद्ध = बकच्यांची झुंज विषयक कला.
६. मेण्डयुद्ध = मेण्डच्यांची झुंज विषयक कला.
७. कुककटयुद्ध = कोंबड्यांची झुंज विषयक कला.
८. वट्टकयुद्ध = स्थूलपणा कमी करण्याची कला.
९. दण्डयुद्ध = अपराध/ गुन्हाविषयक कला.
१०. मुट्ठीयुद्ध = मूठ मारण्याविषयक (छुमंतर) कला.
११. निष्बुयुद्ध = पोहण्याची कला.
१२. उय्योधिक = लढाईविषयक कला.
१३. बलग = सैन्यबल, सैनिक विषयक कला.
१४. खलिंक = घोड्याची लगाम विषयक कला
(घोडेस्वारी)
१५. घटिंक = मातीचे भांडे तयार करण्याविषयीची कला.
१६. सलाकहत्थ = तीर चालवण्याची कला.
१७. अक्खंपङ्गचीरं = लक्ष्यवेध, जुगार कला.
१८. वङ्कक = मासे, गळविषयक कला.
१९. मोक्खचिक = मुक्ती मिळविण्याविषयक कला.
२०. चिङ्गलिक = चकवा, स्वतःभोवती फिरण्याची कला.
२१. पताळ्हक = ध्वज संचालन कला.
२२. रथकं = रथ चालविण्याची कला.
२३. धनुकं = धनुष्य चालविण्याची कला.
२४. अक्खरिक = क्षणार्धात तीर मारण्याची कला.
२५. मनसिक = मनकवडा, दुसऱ्याच्या मनातील
ओळखण्याची कला.
२६. आसान्दिपल्लक गोणकं = खूर्चीवर खेळण्याची कला.
२७. चित्तकं पटिंकं पटलिंकं = लोकरीचे वस्त्र तयार
करण्याची कला.
२८. विकटिंकं उद्लोमि = विक्रिची कला.
२९. कटिस्स कोरियस्सं कुतकं= मटकण्याची, कमर
लचकविण्याची कला.
३०. हत्थत्थरं = हात, हस्त पाहण्याची कला.
३१. रथत्थरं = रथ चालविण्याची कला.
३२. अजिनप्पवेणि = बकच्यांची झुंज लावण्याची कला.
३३. कदलिमि पवरश्त्रथरणं = मायावी, सोंग करण्याची कला.
३४. उच्छादनं परिमद्दल = अंग चोळणे, मालिश करण्याची कला.
३५. मुखचुणं मुखलेपनं = मुखवटा, चेहरे गंविण्याची कला.
३६. हत्थबन्ध सिखाबन्धदणं = भुजांना बावटे बांधण्याची कला.
३७. नालिंकं = नालीविषयक कला.
३८. असि = तलवारबाजी विषयक कला.
३९. राजकश्च = राजा बनण्याची कला.
४०. चोरकथं = चोरी करण्याची कला.
४१. भयकथं = भिती निर्माण करण्याची कला.
४२. अन्नकथं = भोजन तयार करण्याची कला.
४३. पानकथ = पाणी पिण्याची कला.
४४. वस्त्र तयार करण्याची कला.
४५. गन्धकथं = सुगंधित अत्तर तयार करण्याची कला.
४६. अङ्गनिमितं उप्पात = हवेत वर उडण्याची कला.
४७. सुपिनलकखणं = स्वप्नांचा अर्थ सांगण्याची कला.
४८. मुसिकच्छिन्नं = उंदीर पकडण्याची कला.
४९. अग्निहोम = अग्नी लावण्याची कला.
५०. दब्बिहोम = वास्तू भविष्य कला.
५१. थुसहोम = आपोआप अग्नि लावण्याची कला,
भुसा करणे.
५२. कणहोमं = धान्य फेकून भविष्य सांगण्याची कला.
५३. तंदुरहोमं = तांदूळ फेकून भविष्य सांगण्याची कला.
५४. सप्पिहोमं = साप पकडण्याची कला.
५५. मुखहोमं = चेहरा पाहून भविष्य सांगण्याची कला.
५६. लोहितहोमं = पाण्यापासून रक्त तयार करण्याची कला.
५७. मणिलकखणं = रत्न, कर्णभूषण कला.
५८. सत्थलकखणं = शस्त्र चालविण्याची कला.
५९. उसुलकखणं = तीर चालविण्याची कला.
६०. गोधालकखणं = घोरपड पकडण्याची कला.
६१. हनुनप्पनं = चेहरा, मुखवटा बदलविण्याची कला.
६२. महतुपट्टान = मोठेपणा सिद्ध करण्याची कला.
६३. दारकतिकिच्छा = वधुवर परीक्षा करण्याची कला.
६४. सालाकियं सल्लकटियं = डोळ्यात सुई, सल्लई घालण्याची कला.(संदर्भ = दीघनिकाय, सामञ्जफलसुतं)